

अकृषि विद्यापीठाशी संलग्नित अशासकीय अनुदानित  
कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व शिक्षणशास्त्र  
महाविद्यालयांच्या वेतनेतर अनुदानाबाबत...

### महाराष्ट्र शासन

#### उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

शासन निर्णय, क्रमांक एनजीसी २००३/(३५४/०३)/मशि-३,

संजालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२,


दिनांक : १६ फेब्रुवारी, २००४.

- संदर्भ : १) शासन निर्णय, शिक्षण सेवायोजन आणि युवक सेवा विभाग,  
क्रमांक एनजीसी १२७९/१५७७९६-XXV, दिनांक ३.१०.१९७९.  
२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग,  
क्रमांक बीमुसी १०८८/२०२९/मशि-३, दिनांक १०.१.१९९६  
३) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक एनजीसी २००३/  
(३५४/०३)/मशि-३, दिनांक २३ सप्टेंबर, २००३

**शासन निर्णय :** अकृषि विद्यापीठाशी संलग्नित अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना उपरोक्त संदर्भ क्र. ३ अन्वये या महाविद्यालयातील मान्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनावर शासनाकडून महाविद्यालयाला जे वेतन अनुदान दिले जाते, त्या वेतन अनुदानाच्या ५ टक्के इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून देण्याबाबतचे आदेश शासनाने काढले आहेत. हे अनुदान कशा पध्दतीने द्यावे, याबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे ठरवून देण्यात येत आहे:-

अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनी प्रत्येक वर्षी जमा झालेल्या शुल्काचे समायोजन करताना मान्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाचव्या वेतन आयोगानुसार मान्य असलेल्या वेतन अनुदानाच्या ५ टक्के एवढी रक्कम वेतनेतर खर्चासाठी समविष्ट करून समायोजन करावे. अंतिम समायोजनाच्या वेळी वेतन अनुदानात त्रुटी आडळून आल्यास संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्याकडे संबंधित विभागीय सहसंचालकांमार्फत संपर्क साधावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(अ. मा भट्टलवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपाल आणि कुलपती यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगांव, अमरावती, नांदेड, कोल्हापूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

अधिक्षण व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा अधिकारी, मुंबई.

सर्व कोषागार अधिकारी, मुंबई.

कुलसचिव, सर्व कृषि विद्यापीठे.

प्राचार्य, सर्व अशासकीय संलग्नित महाविद्यालये.

विभागातील सर्व कार्यासने.

वित्त विभाग.